

**महा परिपत्रक**  
**रूपयातील ठेवीवर व्याजदर**

अनुक्रमाणिका	
१. परिचय	३
२. व्याख्या	३
३. चालू खात्यावर देय व्याजाचा दर	५
४. बचत खात्यावर देय व्याजाचा दर	५
५. मुदत ठेवीवरील व्याजाचा दर	६
६. अतिरिक्त देय व्याज	७
७. रविवार/सुटीचा दिवस/व्यवसाय बंद असलेला दिवस अशा दिवशी मुदत पूर्ण होणाऱ्या ठेवीवरील व्याज दर	९
८. मुदत पूर्वी मुदत ठेव काढून घेणे	९
९. मुदत ठेवीचे दैनिक ठेवीच्या स्वरूपातील ठेवीचे किंवा पुनरावर्ती ठेवीचे मुदत ठेवीत पुनर्गुतवणूक करण्यासाठी रूपांतर करणे	१०
१०. दावा न केलेल्या ठेवी, व्यवहार न होणारी खाती	११
११. मयत ठेवीदाराच्या ठेवीवरील देय व्याज	११
१२. व्यवहाराचे जवळच्या आकड्यात रूपांतर	११
१३. मुदत ठेवीवरील अग्रीम उचलीवरील प्रमाण (मार्जिन)	१२
१४. नाव जोडणे किंवा वजा करणे किंवा जोडखात्यातील नावे वेगळी करणे	१२
१५. खातेदाराचा मृत्यू झाल्यावर ठेवीचे हस्तांतर करणे किंवा विभाजन करणे	१२
१६. गोठवलेल्या खात्यावरील व्याज देणे	१२
१७. सूट	१३
१८. बंधने	१३
सूची १ - देशांतर्गत व एन्.आर्.ओ. ठेवीवरील व्याज दर	१६
सूची २ - एन्.आर्.ई. ठेवीवरील व्याज दर	१७
सूची - महा परिपत्रकात संकलित केलेल्या परिपत्रकांची यादी	२०

**महा परिपत्रक**  
**रूपयातील ठेवीवरील व्याज दर**

**१. परिचय**

बँकिंग नियंत्रण कायदा १९४९ च्या कलम २१, ३५ अ व ५६ नुसार दिलेल्या अधिकारांच्या अंतर्गत रिझर्व बँकेने सार्वजनिक हित ध्यानात घेऊन असे आदेश दिले आहेत की कोणतीही प्राथमिक (नागरी) सहकारी बँक त्यांनी स्वीकारलेल्या किंवा नूतनीकरण केलेल्या रूपयांवरील ठेवीवर सूची १ व २ मध्ये दिलेल्या दरांखेरीज कोणत्याही दराने व्याज देणार नाही, तसेच त्यासाठी खाली दिलेल्या परिच्छेदातील अटी लागू होतील.

**२. व्याख्या**

- १- "मागणी जबाबदारी" (डिमांड लायबिलिटीज) व "समय जबाबदारी" (टार्म लायबिलिटीज) यांचा अर्थ बँकिंग नियंत्रण कायदा कलम १८ व ५६ मध्ये दिला आहे तोच घ्यावा.
- २- "मागणी ठेव" म्हणजे बँकेने स्वीकारलेली मागणी करताच देय असलेली अशी ठेव
- ३- "बचत ठेव" म्हणजे मागणी ठेवीचा एक प्रकार. त्याला "बचत खाते", "बचत बँक खाते", "बचत ठेव खाते" किंवा इतर कोणतेही नाव देता येईल. या खात्याला कोणत्याही मुदतीत रक्कम कितीही वेळा काढून घेता येईल. तसेच एका वेळी किती रक्कम काढता येईल यावरील निबंध लागू होतील.

- ४- “मुदत ठेव” म्हणजे बँकेने ठरावीक मुदतीसाठी स्वीकारलेली ठेव, की जी ती मुदत संपल्यानंतरच परत काढून घेता येईल. त्यामध्ये पुनरावर्ती/संचित/वार्षिक/ पुनर्गुंतवणूक/रोख प्रमाण पत्र इत्यादी द्वारे स्वीकारलेल्या ठेवीचा समावेश होतो.
- ५- “सूचना ठेव” म्हणजे विशिष्ट मुदतीसाठी स्वीकारलेली ठेव जी काढण्यासाठी किमान एक दिवसाची सूचना द्यावी लागते.
- ६- “चालू खाते” म्हणजे अशा तऱ्हेची ठेव की ज्यातून कितीही वेळा रक्कम काढता येईल. मात्र ही रक्कम ठरावीक रकमेच्या आत असेल किंवा खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असेल. तसेच त्यामध्ये अशा ठेवीचाही समावेश होईल ज्या बचत ठेवीसुद्धा नाहीत वा मुदत ठेवीसुद्धा नाहीत.
- ७- “अंदाज पत्रकी विभाजन” म्हणजे सरकारने अंदाजपत्रका द्वारा केलेली खर्चाची वाटणी. यात सरकारच्या सर्व खर्चाचा समावेश होतो. ज्या संस्थेला सरकारकडून अनुदान कर्ज वा मदत मिळते ती संस्था सरकारी असो, निमसरकारी संस्था असो किंवा क्वासी सरकारी संस्था असो, अंदाजपत्रकावर अवलंबून असते. सरकारने संस्थांना दिलेले अनुदान हे अंदाजपत्रकी विभाजनाच्या स्वरूपात असते. या संस्थांच्या भाग भांडवालाचा जो भाग सरकार देते, तो ही अंदाजपत्रकी विभाजनाच्या रूपात असतो. नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, तालुका पंचायत, ग्रामपंचायत अशा स्थानिक संस्थाना भरपाई व बचत पत्र अशा स्वरूपात अनुदान दिले जाते. व ते ही अंदाज पत्रकी विभाजनाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट होत नाहीत.
- ८- “बँकेचा कर्मचारी” म्हणजे नियमित स्वरूपात कामावर घेतलेली (पूर्णवेळ किंवा अर्धवेळ) व्यक्ती. यामध्ये उमेदवारी म्हणून घेतलेला किंवा विशिष्ट काळाच्या करारावर घेतलेला किंवा प्रतिनियुक्ती पद्धतीवर घेतलेल्या व्यक्तीच्या किंवा व्यवसायाच्या एकत्रीकरणाच्या योजनेमध्ये घेतलेल्या व्यक्तीचा समावेश होतो, पण प्रासंगिक करारावर घेतलेल्या व्यक्तीचा समावेश होत नाही.
- ९- “बँकेचा निवृत्त झालेला कर्मचारी” म्हणजे निवृत्ती वय झाल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे निवृत्त झालेला कर्मचारी. परंतु त्यात सक्तीने निवृत्त केलेल्या किंवा शिस्तभंगाच्या कारवाईमुळे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश होत नाही.

१०-कर्मचाऱ्यांच्या संदर्भात "कुटुंब" यामध्ये सध्या नोकरीत असलेल्या/सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पत्नी/पती, मुले, आई-वडील, भाऊ-बहीण व अशा व्यक्तींवर अवलंबून असलेल्या बँकेतून सेवा निवृत्त झालेल्या व्यक्तीचा समावेश होतो. परंतु यात कायदेशीर रीत्या विभक्त झालेल्या पती/पत्नीचा समावेश होत नाही.

११-"राजकीय पक्ष" म्हणजे भारताच्या नागरीकांची अशी संघटना की जी भारताच्या निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आज्ञा १९६८ च्या अंतर्गत नोंदणीकृत झालेली आहे व ही नोंदणी सध्या कार्यान्वित आहे.

टीप - ज्या बँकाना रिझर्व बँकेने एन.आर.ओ./एन.आर.ई. ठेवी स्वीकारायची परवानगी दिली आहे. अशाच बँका अशा ठेवी स्वीकारू शकतात.

### ३. चालू खात्यावरील देय व्याजाचा दर

प्राथमिक (नागरी) सहकारी बँका त्यांच्या तारतम्याने चालू खात्यावर दरसाल दर शेकडा अर्धा टक्का पेक्षा जास्त नाही. इतके व्याज देऊ शकता. अशा तारतम्याच्या अधिकारामुळे खर्च वाढत असल्याने बँकांनी चालू खात्यावर व्याज देऊच नये यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येते. जिथे व्याज दिले जाते तिथे ते रोजच्या प्रॉडक्ट पद्धतीने काढले जाते व तिमाही किंवा त्यापेक्षा अधिक काळाच्या पद्धतीने दिले जाते.

### ४. बचत खात्यावरील देय व्याजदर

४.१ बँकांनी देशांतर्गत व एन्.आर्.ई. बचत खात्यावर या परिपत्रकाच्या सूची १ व २ मध्ये दिलेल्या व्याजदराने व्याज द्यावे.

४.२ प्रत्येक महिन्याच्या १ ते १० या दिवशी असलेल्या बचत खात्यातील किमान शिलकीना व्याज द्यावे. व्याज एक रूपया किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच खात्याला वर्ग करावे. बँकांनी व्याजाची रक्कम नजीकच्या रूपयांपर्यंत जुळवण्याची पद्धत (भारतीय बँक असोसिएशन ने आपल्या सभासदांसाठी सुचवलेली पद्धत) अंगीकारावी.

४-३ असे व्याज तिमाही किंवा त्यापेक्षा अधिक काळाच्या पद्धतीने दिले जाते.

४-४ बचत खात्यांत व्यवहार होत असतील वा नसतील, खात्यात व्याज नियमित पणे वर्ग करावे. अंमल बजावणी अधिकारी संस्थांनी गोठवलेल्या बचत खात्यावर सुद्धा बँकांनी नियमित व्याज वर्ग करावे.

#### ५. मुदत ठेवीवरील देय व्याज

५.(अ) किमान १५ दिवसांच्या मुदतीवरील ठेवीवर देय व्याज दर (रूपये १ लाख पेक्षा जास्त रकमेसाठी सात दिवस व एन्.आर. (अनिवासी भारतीय) ठेवीसाठी एक वर्ष)

या परिपत्रकाच्या सूची १ व २ मध्ये दिलेल्या दराने बँकांनी व्याज द्यावे. बँका आपल्या तारतम्यानुसार तरंगता दर देण्यास मोकळ्या आहेत. हा दर देशांतर्गत मुदत ठेवीसाठी मूळ दराशी जोडलेला असावा व एन्.आर.ई. ठेवीसाठी या महा परिपत्रकाच्या सूची २ मध्ये दिलेल्या दरानुसार व्याजमर्यादेत व्याज द्यावे. निरनिराळ्या मुदतीसाठी व्याज दर ठरवताना निदेशक मंडळाची पूर्व मान्यता घ्यावी.

५-१ बँका देशांतर्गत मुदत ठेवीसाठी व्याज दर ठरवण्यास स्वतंत्र आहेत.

५.२ १ नोव्हेंबर २००४ पासून बँका त्यांच्या तारतम्यानुसार घरगुती/एन्.आर.ओ. मुदत ठेवीची मुदत (१५ लाख पेक्षा कमी असली तरी) १५ दिवसांपासून ७ दिवसापर्यंत कमी करू शकतात.

५-३ १५ लाख रूपयांपेक्षा कमी रकमेच्या एकाच मुदतीच्या ठेवींना एकच व्याज दर द्यावा लागेल.

५.४ १५ लाख रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या मुदत ठेवींना बँका ठेवीच्या रकमेनुसार निरनिराळ्या ठेवीदारांना निरनिराळा व्याजदर देऊ शकतात.

- ५-५ आपण कोणत्या दराने व्याज देणार हे (वेगवेगळे दर धरून) बँकांनी आधी घोषित करायचे आहे. या पूर्व घोषित दरांनीच व्याज देणे आवश्यक आहे व व्याज दर हे ठेवीदार व बँका यांच्यातील वाटाघाटीची बाब होऊ शकत नाही.
- ५-६ निरनिराळ्या मुदतीसाठी आपण कोणते व्याज दर देतो याचा बँकांनी वेळोवेळी आढावा घ्यावा व त्यांचे दर व्यापारी बँकांच्या दराच्या मानाने स्पर्धात्मक असावेत.

### (ब) मुदत ठेवीवर व्याज आकारण्याची पद्धत

भारतीय बँक संघटनेने (आयबीए) बँकींग कार्याच्या पद्धती समान असण्यासाठी एक कार्यपद्धती प्रसारित केली आहे. यामध्ये बँकांच्या कार्याचे किमान मानक ठरवून दिले आहे की ज्या द्वारे बँका आपल्या ग्राहकांबरोबर कार्य करताना चांगल्या बँकींग पद्धतीचे आचरण करतील. देशांतर्गत मुदत ठेवीवरील व्याजाचा हिशेब करताना. आयबीए ने असे सुचवले आहे की जेव्हा ठेव तीन महिन्यांच्या आत परत करायची असते किंवा तिमाही अपूर्ण राहिली असते तेव्हा व्याज प्रत्यक्ष दिवशांसाठी वार्षिक दराच्या प्रमाणात द्यावे. त्यासाठी वर्ष ३६५ दिवसांचे धरावे. काही बँका लीप वर्षाला वर्ष ३६६ दिवसांचे व इतर वर्षात ३६५ दिवसांचे धरतात. बँका या बाबतीत आपली पद्धत अनुसरण्यासाठी मोकळ्या आहेत, पण त्यांनी आपली व्याजाचा हिशेब करण्याची पद्धती ठेवीदारांना कळवावी व आपल्या शाखामध्ये ती प्रदर्शित करावी.

### ६. अतिरिक्त देय व्याज

#### ६.१ जे ठेवीदार बँकेचे कर्मचारी नाहीत अशा ठेवीदारांना

- १) प्राथमिक (नागरी) सहकारी बँक आपल्या तारतम्यानुसार सर्व स्थानिक रूपये (देशांतर्गत) बचत ठेवीवर १% पेक्षा जास्त नाही. अशा जास्तीच्या दराने व्याज देऊ शकते. तसेच ज्या ठेवी देशांतर्गत ठेवीदारांनी उघडल्या होत्या पण ते ठेवीदार परदेशी गेल्याने अनिवासी खातेदार झाले (एन.आर.ओ.) तरीही असे जास्तीचे व्याज देऊ शकतात.
- २) बँकाना जरी बचत खात्यावर १% व चालू खात्यावर १/२ % यापेक्षा जास्त नाही. अशा दरांनी व्याज देण्याला परवानगी घेऊन त्यांनी खालील उपाय करावे.
- अ) व्यापारी बँका बचत खात्यावर जेवढे व्याज देतात त्यापेक्षा जास्ती व्याज देऊ नये.
- ब) चालू खात्याना व्याज देऊ नये

## ६.२ बँकांच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या संघटनांना

बँका त्यांच्या तारतम्यानुसार सूची १ व २ मध्ये दिलेल्या व्याजदरापेक्षा व वर ६.१ परिच्छेदात दिलेल्या अतिरिक्त व्याजापेक्षा १% पेक्षा जास्त नाही अशा जास्त दराने खालील स्थितीत व्याज देऊ शकतात.

अ) जर बचत खाते/मुदत ठेव खालील नावाने उघडली असेल.

- १) बँकेचा कार्यरत/निवृत्त कर्मचारी एकट्याच्या नावे किंवा त्याच्या कुटुंबाच्या संयुक्त नावे किंवा
- २) मृत कर्मचाऱ्यांच्या पती/पत्नीच्या नावे किंवा मृत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पती/पत्नीच्या नावे
- ३) बँकेचे कर्मचारी ज्याचे सदस्य आहेत अशा संघटनेच्या/फंडाच्या नावे

यासाठी बँकांनी सदर ठेवीदारांकडून असे घोषणा पत्र घ्यावे की या खात्यात वेळोवेळी भरलेल्या रकमा या याच ठेवीदारांच्या (वरील १ ते ३ मधुन नमूद केलेल्या) आहेत.

अ) जर एखादा कर्मचारी दुसऱ्या बँकेनी प्रतिनियुक्त केला असेल तर ज्या बँकेकडून तो नियुक्त झाला असेल त्या बँक त्या कर्मचाऱ्याला प्रतिनियुक्तीच्या काळात बचत वा मुदत ठेवीवर जास्त व्याज देऊ शकते.

ब) जर एखाद्या कर्मचाऱ्याची ठराविक मुदतीसाठी प्रतिनियुक्ती झाली असेल किंवा ठराविक मुदतीच्या करारावर नियुक्ती झाली असेत तर प्रतिनियुक्तीची किंवा कराराची मुदत संपल्यावर सदर फायदा (जास्त व्याजाचा) संपेल.

ब) अधिक व्याज खालील अटीवर देय होईल.

१) जो पर्यंत सदर व्यक्ती अधिक व्याज घ्यायला पात्र आहे तो पर्यंतच तो लाभ त्याला मिळेल, आणि तो अपात्र ठरला तर त्या ठेवीची मुदत संपेपर्यंत तो लाभ त्याला मिळेल.

२) ज्या व्यक्तींना विलय योजने अंतर्गत घेण्यात आले आहे. त्यांना जर करारानुसारचा दर व जास्तीचा दर यांची बेरीज, ते कर्मचारी जर पहिल्या (विलय झालेल्या) बँकेत काम करीत असते तर त्यांना जेवढा व्याज दर मिळाला असता, त्यापेक्षा जास्त होत नसेल तरच असा जास्तीचा व्याज त्यांना मिळेल.

क) ज्या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये बँक कर्मचारी थेट सभासद नाहीत. त्यांना अधिकचे व्याज मिळणार नाही.

### ६.३ बँकेचे प्रबंध निदेशक/मुख्य अधिकारी यांना देय व्याज

जर बँकेचे प्रबंध निदेशक हे मुख्य अधिकारी म्हणून काम करत असतील व बँकेकडून नियमित पगार घेत असतील व त्यांना वर परिच्छेद ६.२ मध्ये दिलेल्या पद्धतीनुसार जास्ती व्याज घ्यायला ते पात्र नसतील तर त्यांनी ठेवलेल्या ठेवीवर सूची १ व २ मध्ये दिलेल्या दर तसेच परिच्छेद ६.१ मध्ये दिलेल्या जास्तीच्या दराने व्याज देता येईल. प्रबंध निदेशकांनी ठेवलेल्या ठेवीवर जास्तीचे व्याज ते प्रबंध निदेशक असे पर्यंतच त्यांना देता येईल.

### ६.४ वरीष्ठ नागरीकांना

- १) निदेशक मंडळाच्या अनुमतीने बँक वरीष्ठ नागरिकांकडून आलेल्या कोणत्याही रकमेवर जास्त व्याज दर देऊ शकतात.
- २) वरीष्ठ नागरिकांसाठीच्या मुदत ठेवीच्या योजनेमध्ये त्यांच्या मृत्युनंतर त्यांची ठेव त्यांच्या वारसाहक्क असणाऱ्यांना आपोआप मिळावी. यासाठी सोपी पद्धत असेल.

### ७. रविवार/सुटीचा वार/कामकाज चालू नसलेल्या दिवशी मुदत संपणाऱ्या ठेवीवरील व्याज

- अशा तऱ्हेच्या ठेवीवर बँक ठरलेल्या व्याजदरानुसार पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंतचे व्याज देईल.
- १) पुनर्गुंतवणूक ठेवीवर/पुनरावर्ती ठेवीवर परिपक्वता रकमेवर (मॅच्युरिटी व्हॅल्यू) व्याज दिले जाईल.
  - २) सामान्य मुदत ठेवीवर मूळ रकमेवर, वर्षाचे ३६५ दिवस या निकषावर

### ८. ठेव मुदतपूर्वी होण्या आधी काढून घेणे

८.१ ठेवीदाराने विनंती कल्यास, प्राथमिक (नागरी) सहकारी बँकेने ठेव ठेवताना ठरलेल्या मुदती आधी ठेव काढून घ्यायला मान्यता द्यावी. अशा परिस्थितीमध्ये दंडात्मक व्याज किती आकारायचे हे ठरवण्यासाठी बँका स्वतंत्र आहेत.

८.२ बँकाच्या ठेवीदारांना हा दंडात्मक व्याजाचा दर ठाऊक आहे. याची बँकांनी खात्री करून घ्यावी.



८.३ बँका आपल्या तारतम्यानुसार व्यक्तीत्व हिंदु अविभक्त कुटुंब यांच्या व्यतिरिक्त इतरांनी ठेवलेल्या मोठ्या ठेवी मुदतीपूर्वी काढून घेण्याला नकार देऊ शकतील. परंतु अशा ठेवी स्वीकारतानाच या धोरणाची कल्पना ठेवीदारांना द्यावी.

८.४ एन्.आर.ई. ठेवीचे एफ.सी.एन.आर.बी. ठेवीमध्ये मुदत पूर्ण होण्या आधीच रूपांतर करणे याला सुद्धा सदर दंडात्मक व्याज आकारण्याचा नियम लागू होईल.

#### ८.५ मुदत बंद असलेल्या ठेवी योजना

रिझर्व बँकेच्या असे लक्षात आणून दिले गेले आहे की काही बँका नियमित मुदत ठेवीबरोबरच खास मुदत ठेवी योजना ३०० दिवस ते ५ वर्षांपर्यंतच्या देऊ करीत आहेत. त्यांची वैशिष्टे खालील प्रमाणे

१) ६ ते १२ महिन्यांपर्यंतच्या मुदत बंद (लॉकइन) कालखंड

२) मुदत बंद काळात मुदतपूर्व ठेवी काढून घ्यायला परवानगी नाही. जर अशी परवानगी दिली तर व्याज दिले जात नाही.

३) अशा ठेवीवरील व्याज दर सर्व सामान्य ठेवीवरील व्याज दराशी सुसंगत नसतात.

४) काही बँका विशिष्ट अटीवर ठेवीच्या काही भाग मुदतपूर्व काढून घ्यायला परवानगी देतात.

आपल्या निदेशक मंडळाच्या परवानगीने देशांतर्गत नवीन ठेवी गोळा करण्याच्या मोहिमा सुरु करण्याआधी ठेवीवर देय व्याज दर, मुदतपूर्ण होण्याआधी ठेव काढून घेणे, ठेवीवर कर्ज मंजूर करणे इत्यादी बाबत रिझर्व बँकेने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन होत आहे याची बँकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. याबाबतचे कोणते ही उल्लंघन झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल व बँकिंग नियंत्रण कायदा १९४९ (एएसीएस) या खाली दंडात्मक कारवाई केली जाईल वर उल्लेख केलेल्या मुदत बंद असलेल्या व वरील गोष्टींचा समावेश असलेल्या योजना रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार नाहीत म्हणून वरील योजना बँकांनी त्वरीत बंद कराव्यात व तसे केल्याचा अहवाल रिझर्व बँकेच्या संबंधीत विभागीय कार्यालयाला सादर करावा.

९. मुदत ठेव, दैनिक ठेवीच्या स्वरूपातील ठेव किंवा मुदत ठेवीत गुंतवणूक करण्यासाठीचे पुनरावर्तित ठेव यांचे रूपांतर

९.१ ठेवीदारांनी विनंती केल्यास बँकांनी मुदत ठेव, दैनिक ठेवीच्या स्वरूपातील ठेव, किंवा पुनरावर्ती ठेव यांचे रूपांतर दुसऱ्या मुदत ठेवीत करण्यासाठी वरील ठेवी बंद करण्याची परवानगी द्यावी.

९.२ बँकांनी अशा ठेवींना परिच्छेद ८.१ मध्ये दिल्यानुसार दंडात्मक व्याज न लावता व्याज घ्यावे. मात्र त्यासाठी पुनर्गुंतवणूक केल्यानंतर ही ठेव बँकेकडे मूळ मुदतीपेक्षा जास्त काळ राहिली पाहिजे.

#### १०. दावा न केलेल्या ठेवी व व्यवहार न होणारी निष्क्रिय खाती

ज्या खातेदारांच्या खात्यात व्यवहार होत नाही. असे खातेदार कोठे आहेत हे शोधून काढण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत.

१) ज्या बचत/चालू खात्यात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ व्यवहार झालेला नाही. अशा खाती 'व्यवहार न होणारी/निष्क्रिय खाती आहेत असे समजले जाईल' खात्यांच्या अशा वर्गीकरणाकरता ग्राहकाने किंवा तिसऱ्या पक्षाने केलेले जमा व खर्च असे दोन्ही व्यवहार ध्यानात घेण्यात येतील.

२) बचत खात्यात व्यवहार होत असतो व नसतो त्यात नियमितपणे व्याज वर्ग करणे आवश्यक आहे. मुदत ठेवीची मुदत पूर्ण झाली पण त्याचा जर दावा केला नाही तर त्यावर बचत खात्याचा दर एवढा दर लावला जाईल.

#### ११. मयत खातेदाराचा ठेवीवर व्याज

एखाद्या मयत खातेदाराच्या ठेवीवरील किंवा संयुक्त ठेवीदारांच्या ठेवीवरील जेव्हा त्यातील एक मयत होतो, व्याज त्यांचा कायदेशीर वारसांना द्यायचे की नाही हे त्या त्या बँकेवर अवलंबून आहे. निदेशक मंडळाने याबाबत पारदर्शक धारण अवलंबले पाहिजे व हे धोरण ठेवीदारांना ठेव स्वीकारताना कळवले पाहिजे. या धोरणामध्ये कोणाबाबत ही भेदभाव केला जाऊ नये.

#### १२. व्यवहार नजीकच्या रूपयापर्यंत जुळवणे -

ठेवीवर देय व्याज व अग्रीम रकमेवर लावण्याचे व्याज हे नजीकच्या रूपयापर्यंत जुळवले जाईल. म्हणजे ५० पैसे वा त्यापेक्षा जास्त पुढील रूपयापर्यंत धरले जातील व ५० पैसे पेक्षा कमी सोडून दिले जातील.

### १३. मुदत ठेवीवरील कर्जावरील फरक रक्कम (मार्जिन)

बँकांनी मुदत ठेवीवर कर्ज देताना त्यात किती फरक (मार्जिन) ठेवायचे हे त्या त्या बँकेवर अवलंबून आहे. मात्र त्यासंबंधी निदेशक मंडळाने एक पारदर्शक धोरण आखणे आवश्यक आहे.

### १४. नावे जोडणे किंवा वगळणे किंवा संयुक्त खात्याचे खातेदारांची नावे वेगळी करणे.

प्राथमिक (नागरी) सहकारी बँक, संयुक्त खात्याचा खातेदारांनी विनंती केल्यास आपल्या तारतम्याने खालील गोष्टी करू शकते.

- १) जर परिस्थितीची गरज असेल तर संयुक्त खात्याच्या खातेदारांची नावे एक किंवा अनेक वगळू शकते.
- २) खात्यावर एकाचेच नाव असेल तर आणखी एक वा अनेक नावे जोडू शकते.
- ३) संयुक्त नावाने ठेव असल्यास वेगवेगळ्या नावाने ठेव विभागू शकते.

*मात्र कोणत्याही स्थितीत मुदत ठेवीची मूळ रक्कम वा मुदत बदलता कामा नये.*

### १५. खातेदाराच्या मृत्यू झाल्यास ठेव हस्तांतरीत करणे वा विभागणे.

एकाद्या ठेवीदाराचा मृत्यू झाल्यावर बँक ती ठेव त्याच्या एका किंवा जास्त कायदेशीर वारसाच्या नावे किंवा ठेवीदाराने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीच्या नावे एकत्र किंवा वेगवेगळी हस्तांतरीत करू शकते. त्यासाठी आवश्यक असेल तर ठेव खातेदारांच्या नावे विभागली जाता येईल.

### १६. गोठवलेल्या खात्यावरील व्याज

अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी जर मुदत ठेव गोठवली तर

- १) मुदत ठेवीची मुदत पूर्ण झाल्यावर पुन्हा मूळ मुदतीसाठी ठेवीचे नूतनीकरण करावे असा अर्ज ठेवीदाराकडून घ्यावा.
- २) नवी मुदत ठेव पावती देण्याची आवश्यकता नाही.
- ३) ठेवीच्या नूतनीकरण केल्याचे पत्र संबंधित शासकीय विभागाला रजिस्टर्ड पत्र/स्पीड पोस्ट/ कुरियर सेवा या द्वारे पाठवावे व त्याची प्रत संबंधित ठेवीदाराला पाठवावी. त्यामध्ये कोणत्या दराने ठेवीचे नूतनीकरण केले आहे ते सुद्धा नमूद करावे.

४) जर ठेवीदाराचे विनंतीपत्र मुदत संपल्यानंतर १४ दिवसाच्या आत आले तर ठेवीचे नूतनीकरण मुदत संपल्याच्या दिवसापासून करावे. जर ते १४ दिवसाच्या नंतर आले तर सदर मुदतीसाठी व्याज बँकेने आपल्या धोरणानुसार द्यावे. ते व्याज व्याजमुक्त अशा वेगळ्या उप खात्यात ठेवावे व ज्यावेळी मूळ ठेव बंधमुक्त होईल तेव्हा द्यावे.

## १७. सूट

खालील नियम प्राथमिक (नागरी) सहकारी बँकेला खालील ठेवीदारांकडून मिळालेल्या ठेवीला लागू होणार नाहीत.

१) कॉल/नोटीस मनी मार्केटमध्ये कर्ज घेणारे व देणारे

२) अशी परवानगी असलेल्या संस्था परकीय चलन (अनिवार्य) खाते योजना या खालील कोणीही ठेवीदार

## १८. मनाई

१८.१ कोणतीही बँक व्याज देण्याच्या बाबतीत एकाच वेळी घेतलेल्या एकाच मुदतीच्या ठेवीदारांमध्ये भेदभाव करू शकत नाही, मग त्या वेळी एकाच शाखेत किंवा वेगवेगळ्या शाखेत घेतल्या असतील, मात्र ही तरतूद वरीष्ठ नागरिकाना ठेवीवर जास्त व्याज देण्याच्या योजनेला लागू नाही. तसेच कोणत्याही रकमेच्या कोणत्याही दराच्या सर्वसामान्य ठेवीखेरीज रु.१५ लाख वा त्यावरील एकाच ठेवीवर वेगवेगळे व्याज दरांच्या योजनेला लागू होत नाही.

२) कोणतीही बँक कोणत्याही व्यक्ती/फर्म/कंपनी/संघटना/संस्था किंवा इतरांना ठेवीसाठी दलाली देऊ शकत नाही. मात्र याला खालील अपवाद आहेत.

१) दारोदार जाऊन ठेवी गोळा करण्याच्या खास योजने खालील एजंटना दिलेले कमिशन

२) रिझर्व बँके परवानगी दिल्याप्रमाणे बँकेच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिलेले कमिशन

३) वर दिलेल्या दोन अपवादा खेरीज कोणतीही बँक कोणत्याही व्यक्तीला/फर्मला/कंपनीला /संस्थेला/संघटनेला किंवा इतर कोणत्याही पगारावर/ कमीशन ऋण/ठेवी संबंधीची फीवर ठेवी/ प्रॉडक्ट्स गोळा करायला नेमू शकत नाही

४) ठेवी गोळा करण्यासंबंधी बक्षीस/लॉटरी योजना भारतात किंवा परदेशी फुकट प्रवास योजना सुरु करू शकत नाही.

- ५) कोणतीही बँक ठेवी गोळा करण्याच्या मोबदल्यात सध्याच्या किंवा भावी कर्जदारांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी कर्ज/अर्थसहाय उभे करण्याची अनैतिक पद्धत अंगिकारू शकत नाही.
- ६) कोणतीही बँक एकाद्या काळासाठी बँके देऊ केलेला सरळ व्याजाचा दर न दर्शवता केवळ चक्रवाढ दर दाखवून ठेवी गोळा करण्यासाठी जाहिरात/साहित्य प्रसारित करू शकत नाही. प्रत्येक वेळी सरळ व्याजाचा द.सा.द.शे. दर दर्शवलाच पाहिजे.
- ७) कोणतीही बँक कोणत्याही खाजगी पैसे पुरवठा करणाऱ्यांकडून किंवा त्यांच्या इच्छेनुसार किंवा गठीत न झालेल्या संस्थांकडून/त्यांच्या इच्छेनुसार ठेवी स्वीकारू शकत नाही की ज्यात त्यांचा ग्राहकांच्या नावे ठेवीची पावती दिली जाईल किंवा त्यांना अधिकार पत्र/नामनिर्देश या द्वारे मुदपूर्ण झाल्यावर पैसे घेण्याचा अधिकार दिला असेल.
- ८) कोणतीही बँक ठेवपावतीवर कर्ज देणे किंवा इतर बँकांच्या ठेवपावतीवर कर्ज देणे या व्यतिरिक्त अग्रीम उचल देऊ शकत नाही.

#### १८.२ कांही संस्था/संघटनांच्या नावे खाती असणे.

- १) कोणतीही प्राथमिक (नागरी) सहकारी बँक सरकारी खात्यांच्या नावे अंदाज पत्रकीय वाटपावर आधारित त्यांच्या कामासाठी/नगरपालिका किंवा नागरी समिती/पंचाचत समिती/ राज्य गृहनिर्माण मंडळ/ जल व मलनिस्सारण मंडळ राज्य पाठयपुस्तक प्रकाशन महामंडळ/सोसायट्या/महानगर विकास प्राधिकार/राज्य जिल्हा स्तरीय गृहनिर्माण सोसायटी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा व्यवसाय/ व्यापार संस्था - मग ती संस्था प्रोप्रायटरी किंवा पार्टनरशिप किंवा कंपनी असाल. यांच्या नावे बचत खाते उघडू शकत नाही.

वरील बंधन खालील संस्थाना लागू होणार नाही.

अ) लघु शेतकरी विकास संस्था (एस.एफ.डी.ए.)

ब) मार्जिनल शेतकरी व शेतमजुरीची संस्था (एम.एफ.ए.एल.)

क) दुष्काळ पडणाचा विभागासाठी कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)

ड) जिल्हा विकास प्राधीकरण (डी.डी.ए.)

इ) जिल्हा ग्रामीण विकास संस्था/सोसायटी (डी.आर.डी.ए./डी.आर.डी.एस.)

फ) एकत्रित आदिवासी विकास संस्था (आय.व्ही.डी.ए.)

ग) शेतकी धान्य पणन समिती

ह) खादी आणी ग्रामीण उद्योग मंडळ

ई) मत्स्य शेती विकास संस्था

ज) सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा (१९८०) च्या अंतर्गत किंवा राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या कोणत्याही कायद्या खाली नोंदणीकृत झालेली सोसायटी

झ) कंपनी कायदा १९५६ च्या अंतर्गत अशा कंपनीच्या ज्यांना कलम २५ नुसार (किंवा कंपनी कायदा १९१३ अंतर्गत तत्सम कलमा अंतर्गत) 'मर्यादित' किंवा 'खाजगी मर्यादित' हे शब्द गाळायला परवानगी आहे.

ल) वर दिलेल्या १८ (१) कलमात नमूद केलेल्या अशा संस्था ज्यांची सर्व आय (मिळकत) आयकर कायद्याखाली करमुक्त आहे.

म) 'जवाहर योजना फंडासाठी' फक्त जिल्हा परिषद/ ग्राम पंचायत

न) हिंदु अविभक्त कुटुंब मात्र हे कुटुंब व्यापार/व्यवसायात गुंतलेले असता कामा नये व खाते कर्त्याच्या नावे असले पाहिजे.

\*\*\*\*\*

## महा परिपत्रक

## रूपयातील ठेवीवर व्याज दर

व्याज दर (देशांतर्गत व एन्.आर.ओ ठेवीवर)  
( परिच्छेद १,४,१,६.२ व ६.३ नुसार )

प्रकारच्या खात्यांसाठी	दर साल दर शेकडा दर
(१)चालू	०.५ पेक्षा जास्त नाही @
(२)बचत	३.५ @
(३) मुदत ठेव (ए) रुपये १५ लाख आणि अधिक (कमीत कमी ७ दिवस)	काही नाही (ठेवीच्या आकारमानावर अवलंबून)
(ब) रुपये १५ लाख पेक्षा कमी (कमीत कमी ७ दिवस)	काही नाही (ग्राहकांसाठी एकसमान असा बदलू शकते )

@ नागरी सहकारी बँकांना त्यांच्या तारतम्यानुसार बचत खात्यावर दरसाल दर शेकडा १% पेक्षा जास्त नाही इतका व चालू खात्यावर द.सा.द.शे. १/२ % पेक्षा जास्त नाही असा जास्तीचा व्याज दर द्यायला परवानगी आहे. पण त्यामुळे खर्च वाढत असल्यामुळे बँकांनी खालील उपाय योजावेत.

- १) व्यापारी बँकेस बचत खात्यावर जेवढे व्याज देतात त्यापेक्षा जास्त व्याज देऊ नये
- (२) चालू खात्यावर व्याज देऊ नये.

\* ज्या बँकांना सामान्य अनिवासी (एन.आर.ओ.) ठेवी स्वीकारायची परवानगी रिझर्व बँकांकडून मिळाली आहे. अशा बँकांच फक्त अशा ठेवी स्वीकारू शकतात.

## महा परिपत्रक

## रूपये ठेवीवरील व्याज दर

## एन्.आर.ई. ठेवीवरील व्याज दर

( परिच्छेद १,४,१,६.२ (अ) व ६.३ (अ) नुसार ) \*

प्रकारच्या खात्यांसाठी	दर साल दर शेकडा दर
(१) चालु	काही नाही
(२) बचत	@
(३) मुदत ठेव	@@

\* ज्या बँकांना सामान्य अनिवासी (बाहय) (एन.आर.ओ.) ठेवी स्वीकारायला रिझर्व बँकेने परवानगी दिली आहे. अशा बँकांच फक्त अशा ठेवी स्वीकारू शकतात.

@ दिनांक १७ नोव्हेंबर २००५ पासून एन.आर.ई. बचत ठेवीवर व्याज हे अमेरिकन डॉलर ठेवीच्या एल.आय.बी.ओ.आर./एस.डब्ल्यू.ए.पी. दराने सहा महिन्याच्या मुदती ऐवजी देशांतर्गत बचत ठेवीवरील दरा इतके असेल.

२) एन.आर.ई. बचत ठेवीवर अग्रीम उचल - एन.आर.ई. बचत ठेवीचे खातेदार आपली ठेव कॅन्हाही काढून घेऊ शकतात म्हणून त्यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा बोजा (लीन) चढवू नये.

@ @ २९ एप्रिल, २००३ पासून नवीन एन.आर.ई. ठेवीची मुदत सर्वसाधारणपणे एक वर्ष ते तीन वर्षे असेल. ज्या एन.आर.ई. ठेवी सध्याच्या मुदती नंतर नूतनीकरण होतात त्यांना ही हा नियम लागू होतो.

जर एखादी बँक त्यांच्या संपत्ती जबाबदारी व्यवस्थापन (अॅसेट लायबिलिटी मॅनेजमेंट) या दृष्टीकोनातून ३ वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू इच्छित असेल ती बँक जसे करू शकते.



मात्र अशा दीर्घमुदतीच्या ठेवीचे दर एन.आर.ई. ठेवीच्या तीन वर्षांचा मुदतीच्या दरापेक्षा जास्त असू नये.

१) नवीन परतावा करण्यासारखे एन.आर.ई. ठेवीवर एक ते तीन वर्षांचे व्याज दर :

क्र.न.	पासून प्रभावी	व्याजदर पेक्षा जास्त असू नये
१	सप्टेंबर,१६	लिबोर/स्वॅप दर अधिक ५० मूळ पॉईंट शेवटच्या कामाच्या दिवशीचा
२	ऑक्टोबर १५	लिबोर/स्वॅप दर अधिक १०० मूळ पॉईंट शेवटच्या कामाच्या दिवशीचा
३	नोव्हेंबर १५	लिबोर/स्वॅप दर अधिक १७५ मूळ पॉईंट शेवटच्या कामाच्या दिवशीचा

अ) २४ एप्रिल २००७ पासून हा दर त्याच मुदतीच्या अमेरिकन डॉलर ठेवीसाठी आदल्या महिन्याचा शेवटच्या दिवशीचा जो लिबोर/स्वॅप दर असेल त्या पेक्षा जास्त असता नये. हा दर तीन वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींना व सध्या ज्या एन.आर.ई. ठेवींचे सध्याच्या मुदती नंतर नूतनीकरण केले असेल, त्याला सुद्धा लागू होईल.

ब) ३१ जानेवारी २००७ पासून हा दर त्याच मुदतीच्या अमेरिकन डॉलर ठेवीसाठी आदल्या महिन्याचा शेवटच्या दिवशीचा जो लिबोर/स्वॅप दर असेल तो अधिक ५० मूळ पॉईंट या पेक्षा जास्त असता नये. हा दर तीन वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींना व सध्या ज्या एन.आर.ई. ठेवींचे सध्याच्या मुदती नंतर नूतनीकरण केले असेल, त्याला सुद्धा लागू होईल.

क) १८ एप्रिल २००६ पासून हा दर त्याच मुदतीच्या अमेरिकन डॉलर ठेवीसाठी आदल्या महिन्याचा शेवटच्या दिवशीचा जो लिबोर/स्वॅप दर असेल तो अधिक १०० मूळ पॉईंट या पेक्षा जास्त असता नये. हा दर तीन वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींना व सध्या ज्या एन.आर.ई. ठेवींचे सध्याच्या मुदती नंतर नूतनीकरण केले असेल, त्याला सुद्धा लागू होईल.

ड) १७ नोव्हेंबर २००५ पासून हा दर त्याच मुदतीच्या अमेरिकन डॉलर ठेवीसाठी आदल्या महिन्याचा शेवटच्या दिवशीचा जो लिबोर/स्वॅप दर असेल तो अधिक ७५ मूळ पॉईंट या पेक्षा जास्त असता नये. हा दर तीन वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींना व सध्या ज्या एन.आर.ई. ठेवींचे सध्याच्या मुदती नंतर नूतनीकरण केले असेल, त्याला सुद्धा लागू होईल.

इ) १ नोव्हेंबर २००४ पासून हा दर त्याच मुदतीच्या अमेरिकन डॉलर ठेवीसाठी आदल्या महिन्याचा शेवटच्या दिवशीचा जो लिबोर/स्वॅप दर असेल तो अधिक ५० मूळ पॉईंट या पेक्षा जास्त असता नये. हा दर तीन वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींना व सध्या ज्या एन.आर.ई. ठेवींचे सध्याच्या मुदती नंतर नूतनीकरण केले असेल, त्याला सुद्धा लागू होईल.

फ) १७ एप्रिल २००४ पासून हा दर त्याच मुदतीच्या अमेरिकन डॉलरच्या लिबोर/स्वॅप दर पेक्षा जास्त असता नये.

ग) १८ ऑक्टोबर २००३ पासून हा दर त्याच मुदतीच्या अमेरिकन डॉलरच्या ठेवीच्या दरा अधिक २५ मूळ पॉईंट या पेक्षा जास्त असता नये.

ह) १५ सप्टेंबर २००३ पासून हा दर त्याच मुदतीच्या लिबोर/स्वॅप दर अधिक १०० मूळ पॉईंट या पेक्षा जास्त असता नये.

१) १७ जुलै २००३ पासून हा दर त्याच मुदतीच्या लिबोर/स्वॅप दर अधिक २५ मूळ पॉईंट या पेक्षा जास्त असता नये.

२) आदल्या महिन्याचा लिबोर/स्वॅप दर हा पुढील महिन्याचा देय व्याज दराची माल मर्यादा ठरवण्यासाठी पाया ठरतो. एफ.ई.डी.ए.आय. ठरवलेले लिबोर/स्वॅप दर हे एन.आर.आय. ठेवीवरील व्याज दर ठरवण्यासाठी संदर्भ म्हणून वापरतात.

३) कामकाज सुलभ व्हावे म्हणून व्याजदर नजीकच्या दशांश स्थळापर्यंत जुळवतात जसे ३.६७ चा दर ३.७ होतो व ३.६४ हा ३.६ होतो.

४) वरील व्याजदर एन.आर.ई. ठेवीच्या नूतनी करणालाही लागू होतील.

५) वर ३ वर्षांच्या दर हे ३ वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवीला ही लागू होतील.

## महा परिपत्रक

## रूपयतील ठेवीवरील व्याज दर

## महा परिपत्रकामध्ये एकत्र केलेल्या परिपत्रकांची सूची

नं	परिपत्रक क्र.	दिनांक	विषय
१.	युबीडी पीसीबी सीओ बीपीडी सीआयआर क्र:२५/१३.०१.०००/०८- ०९	१७/११/०८	अनिवासी (बाहेरील) ठेवीवरील (एन.आर.ई.) व्याज दर नागरी सहकारी बँका (यू.सी.बी.)
२.	युबीडी पीसीबी सीओ बीपीडी सीआयआर क्र: २२/१३.०१.०००/०८-०९	१६/१०/०८	अनिवासी (बाहेरील) ठेवीवरील (एन.आर.ई.) व्याज दर नागरी सहकारी बँका (यू.सी.बी.)
३.	युबीडी पीसीबी सीओ बीपीडी सीआयआर क्र: २१ /१३.०१.०००/०८-०९	०१/१०/०८	गोठवलेल्या खात्यावरील व्याज देणे नागरी सहकारी बँका (यू.सी.बी.)
४.	युबीडी (पीसीबी) सीओ बीपीडी सीआयआर क्र: १६/१३.०१.०००/०८-०९	१९/०९/०८	अनिवासी (बाहेरील) ठेवीवरील (एन.आर.ई.) व्याज दर नागरी सहकारी बँका (यू.सी.बी.)
५.	युबीडी पीसीबी सीओ बीपीडी सीआयआर क्र: ९ /१३.०१.०००/०८-०९	०१/०९/०८	नागरी सहकारी बँकांतील दावा न केलेल्या ठेवी व व्यवहार न होणारी/निष्क्रिय खाती
६.	युबीडी पीसीबी सीओ बीपीडी सीआयआर क्र: २१/१३.०१.०००/२००७- ०८	१५.११. ०७	मुदत बंद पद्धत असलेल्या ठेवी योजना
७.	युबीडी पीसीबी सीओ बीपीडी सीआयआर क्र: ३७/१३.०१.०००/२००६-०७	२६-०४-२००७	अनिवासी (बाहेरील) रूपयातील ठेवीवरील (एन.आर.ई.) व्याज दर नागरी सहकारी बँका (यू.सी.बी.)
८.	युबीडी पीसीबी सीओ बीपीडी सीआयआर : २८/१३.०१.०००/२००६- ०७	०५-०२-२००७	अनिवासी (बाहेरील) रूपयातील ठेवीवरील (एन.आर.ई.) व्याज दर नागरी सहकारी बँका (यू.सी.बी.)
९.	युबीडी पीसीबी सीआयआर.४८/१३.०१.०० /२००५-०६	२०.०४.२००६	अनिवासी (बाहेरील) रूपयातील ठेवीवरील (एन.आर.ई.) व्याज दर नागरी सहकारी बँका (यू.सी.बी.)
१०.	युबीडी पीसीबी.सीआयआर.४२/१ ३.०१.००/२००५-०६	०५.०४.२००६	अनिवासी ठेवीवरील व्याज दर नागरी सहकारी बँका (यू.सी.बी.)

११.	युबीडी पीसीबी.सीआयआर.१७/१ ३.०१.००/२००५-०६	२२.११.२००५	अनिवासी (बाहेरील) रूपयातील ठेवीवरील (एन.आर.ई.) व्याज दर नागरी सहकारी बँका (यू.सी.बी.)
१२.	युबीडी पीसीबी.सीआयआर.२७/१ ३.०१.००/२००४-०५	१.११.२००४	अनिवासी (बाहेरील) रूपयातील ठेवी (एन.आर.ई.) व्याज दर
१३.	युबीडी.क्र.२८/१३.०१.००/ २००४-२००५	१.११.२००४	देशांतर्गत/सामान्य अनिवासी मुदत ठेवीची मुदत कमी करणे
१४.	बीपीडी.पीसीबी. सीआयआर.४९/१३.०१.०० /२००२-०३	२९-०४-२००३	अनिवासी (बाहेरील) रूपयातील ठेवी (एन.आर.ई.) ठेवी योजने अंतर्गत ठेवी
१५.	युबीडी बीपीडी.(पीसीबी) सीआयआर.क्र.४/१३.०१.० ०/२००२-०३	१७-०७-२००३	अनिवासी (बाहेरील) रूपयातील ठेवी खात्यावरील (एन.आर.ई.) व्याज दर
१६.	युबीडी.सीओ.बीपीडी.क्र. १४/१३.०१.००/२००३-०४	१७-०९-२००३	अनिवासी (बाहेरील) रूपयातील ठेवी खात्यावरील (एन.आर.ई.) व्याज दर
१७.	युबीडी बीपीडी.(पीसीबी) सीआयआर.क्र.२०/१३.०१. ००/२००३-०४	१८-१०-२००३	अनिवासी (बाहेरील) रूपयातील ठेवी खात्यावरील (एन.आर.ई.) व्याज दर
१८.	युबीडी बीपीडी.(पीसीबी) सीआयआर.क्र.४३/१३.०१. ००/२००३-०४	०८-०४-२००४	देशांतर्गत, सर्व सामान्य, अनिवासी सामान्य व अनिवासी बाह्य खात्यावर रूपयात ठेवलेल्या ठेवीवर व्याज
१९.	युबीडी बीपीडी.(पीसीबी) सीआयआर.क्र.४६/१३.०१. ००/२००३-०४	१७-०४-२००४	अनिवासी (बाह्य) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
२०.	बीपीडी.पीसीबी. सीआयआर.४९/१३.०१.००/ २००२-०३	२९-०४-२००३	अनिवासी (बाह्य) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
२१.	युबीडी बीपीडी.(पीसीबी) सीआयआर.क्र.४/१३.०१.० ०/२००२-०४	१७-०७-२००३	अनिवासी (बाह्य) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
२२.	युबीडी.सीओ.बीपीडी.क्र. १४/१३.०१.००/२००३-०४	१७-०९-२००३	अनिवासी (बाह्य) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
२३.	युबीडी बीपीडी.(पीसीबी) सीआयआर क्र.२०/१३.०१.००/२००३- ०४	१८-१०-२००३	अनिवासी (बाह्य) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
२४.	युबीडी बीपीडी.(पीसीबी) सीआयआर.क्र.४३/१३.०१.	०८-०४-२००४	देशांतर्गत, सर्व सामान्य, अनिवासी सामान्य व अनिवासी बाह्य खात्यावर रूपयात ठेवलेल्या ठेवीवर

	००/२००३-०४		व्याज
२५.	युबीडी बीपीडी.(पीसीबी) सीआयआर क्र.४६/१३.०१.००/२००३- ०४	१७-०४-२००४	अनिवासी (बाहय) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
२६.	युबीडी बीपीडी. डीआयआर. (पीसीबी) क्र.४२/१३.०१.००/२०००- ०१	२५-०३-०३	ठेवीवरील व्याज दर
२७.	युबीडी.क्र.पीसीबी. एीआयआर.. १०/१३.०१.००/२०००-०१	१९-०४-२००१	ठेवीवरील व्याज दर
२८.	युबीडी.क्र.डीएस. डीआयआर.३/१३.०१.००/२ ०००-०१	०३-०१-२००१	ठेवीवरील व्याज दर
२९.	युबीडी.क्र.डीएस(पीसीबी) सीआयआर.२०/१३.०१.००/ २०००-०१	२२-१२-२०००	मुदत ठेवीवरील अग्रीम उचल वरील व्याज
३०.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी. डीआयआर.१०/१३.०१.००/ १९९९-२०००	२७-०४-२०००	ठेवीवरील व्याज दर
३१.	युबीडी.क्र डीएस.पीसीबी.सीआयआर. ३२/१३.०१.००/ १९९९- २०००	२७-०४-२०००	अनिवासी (बाहेरील) खात्यावरील ठेवीवरील व्याज दर
३२.	युबीडी.क्र. डीएस.पीसीबी.सीआयआर. २९/१३.०१-००/ १९९९- २०००	०१-०४-२०००	ठेवीवरील व्याज दर
३३.	युबीडी. डीएस.पीसीबी- डीआयआर.७/१३.०१- ००/१९९९-२०००	०१-०७-२०००	ठेवीवरील व्याज दर
३४.	युबीडी. डीएस.२/१३.०१.००/१९९९ -२०००	२१-०९-१९९९	ठेवीवरील व्याज दर
३५.	युबीडी.क्र. डीएस.पीसीबी.सीआयआर. ९/१३.०१.००/ १९९९- २०००	२१-०९-१९९९	ठेवीवरील व्याज दर
३६.	डीएस.पीसीबी.डीएस.पीसीबी पी.सीआयआर.५९/१३.०१.० ०/१७-९८	२६-०५-१९९८	ठेवीवरील व्याज दर

३७.	युबीडी.क्र.डीएस. डीआयआर.पीसीबी.१४/१३. ०१.००/१७-१८	२९-०४-१९९८	ठेवीवरील व्याज दर
३८.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.स डीआयआर.५३/१३.०१.००/१ ७-१८	२९-०४-१९९८	ठेवीवरील व्याज दर
३९.	युबीडी.क्र. डीएस.पीसीबी.सीआयआर. १२/१३.०१.००/१७-१८	२१-१०-१९९७	ठेवीवरील व्याज दर
४०.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी. डीआयआर.५/१३.०१.००/१ ७-१८	२१-१०-१९९७	ठेवीवरील व्याज दर
४१.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी. डीआयआर.२/१३.०१.००/१ ७-१८	१२-०९-१९९७	अनिवासी (बाहय) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
४२.	युबीडी.क्र.डीएस.सीआयआ र.पीसीबी.६/१३.०१.००/१७ / १८	१२-०९-१९९७	अनिवासी (बाहय) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
४३.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.स डीआयआर.२/१३.०१.००/१७ -१८	१७-०७-१९९७	ठेवीवरील व्याज दर
४४.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी. डीआयआर.२६/१३.०१.००/ १६-१७	२५-०६-१९९७	ठेवीवरील व्याज दर
४५.	युबीडी.क्र.डीएसपी.सीबी. डीआयआर.२७/१३.०१.००/ १६-१७	२५-०६-१९९७	अनिवासी (बाहय) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
४६.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.स डीआयआर.५७/१३.०१.००/१ ६-१७	२५-०६-१९९७	ठेवीवरील व्याज दर
४७.	युबीडी.क्र.डीएस.सीआयआ र. पीसीबी ५८/१३.०१.००/१६-१७	२५-०६-१९९७	अनिवासी (बाहय) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
४८.	युबीडी.क्र.डीएसपी.सीबी. डीआयआर.२७/१३.०१.००/ १६-१७	२५-०६-१९९७	ठेवीवरील व्याज दर
४९.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.स डीआयआर ४५/१३.०१.००/१६-१७	१९-०४-१९९७	मुदत ठेवीवरील व्याज दर मुदत पूर्ण होण्या आधी ठेव काढून घेणे
५०.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी डीआयआर.२०/१३.०१.००/ १६-१७	१५-०४-१९९७	ठेवीवरील व्याज दर

૫૧.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.(પીસીબી) ડીઆયઆર.૨૧/૧૩.૦૧.૦૦/ ૧૬-૧૭	૧૫-૦૪-૧૯૯૭	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૫૨.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.સીઆયઆ ર.પીસીબી.૪૪/૧૩.૦૧.૦૦/૧ ૬-૧૭	૧૫-૦૪-૧૯૯૭	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૫૩.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.પીસીબી.સ ીઆયઆર.૨૧/૧૩.૦૧.૦૦- ૧૬/૧૭	૧૯-૧૦-૧૯૯૬	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૫૪.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.પીસીબી.સ ીઆયઆર.૧૮/૧૩.૦૧.૦૦/૧ ૬-૧૭	૩૦-૦૮-૧૯૯૬	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૫૫.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ. ડીઆયઆર.૧/૧૩.૦૧.૦૦/૧ ૬-૧૭	૩૦-૦૮-૧૯૯૬	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૫૬.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.પીસીબી.સ ીઆયઆર.૧૬/૧૩.૦૧.૦૦/૧ ૬-૧૭	૦૯-૦૮-૧૯૯૬	મુદત ટેવીવરીલ અગ્રીમ ઉચલ વરીલ વ્યાજ
૫૭.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.પીસીબી.સ ીઆયઆર.૨/૧૩.૦૧.૦૦/૧૬ -૧૭	૦૧-૦૭-૧૯૯૬	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૫૮.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.પીસીબી. ડીઆયઆર.૨/૧૩.૦૧.૦૦/૧ ૬-૧૭	૦૧-૦૭-૧૯૯૬	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૫૯.	યુબીડી.ક્ર.(પીસીબી)ડીઆયઆ ર.૨૫/૧૩.૦૧.૦૦/૧૫-૧૬	૦૩-૦૪-૧૯૯૬	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૬૦.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.સીઆયઆ ર.પીસીબી.૫૧/૧૩.૦૧.૦૦/૧ ૫-૧૬.	૦૩-૦૪-૧૯૯૬	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૬૧.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.પીસીબી.ડ ીઆયઆર..૨૪/૧૩.૦૧.૦૦/ ૧૫-૧૬	૩૦-૦૩-૧૯૯૬	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૬૨.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.પીસીબી.સ ીઆયઆર.૫૭/૧૩.૦૧.૦૦/૧ ૫-૧૬	૩૦-૦૩-૧૯૯૬	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૬૩.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.(પીસીબી.) ૧૨/૧૩.૦૧.૦૦/૧૫-૧૬	૩૦-૧૦-૧૯૯૫	ટેવીવરીલ વ્યાજ દર
૬૪.	યુબીડી.ક્ર.ડી.એસ.સીઆયઆ ર.પીસીબી.૨૪/૧૩.૦૧.૦૦/૧ ૫-૧૬.	૩૦-૧૦-૧૯૯૫	ટેવીવરીલ વ્યાજ દર
	યુબીડી.ક્ર.ડી.એસ(પીસીબી)ડ	૨૯-૦૯-૧૯૯૫	મુદત ટેવીવરીલ અગ્રીમ ઉચલ વરીલ વ્યાજ

६५.	पीआयआर.१०/१३.०१.००/ ९५-९६		
६६.	युबीडी.क्र.डीएस सीआयआर.पीसीबी.१५/१३ .०१.००/९५-९६	२९-०९-१९९५	ठेवीवरील व्याज दर
६७.	युबीडी.क्र.डीएस.सीआयआ र.पीसीबी.१७/१३.०१.००/९ ५-९६.	०९-०९-१९९५	मुदत ठेवीवरील अग्रीम उचल वरील व्याज
६८.	युबीडी.क्र.डीएस.(पीसीबी.) ८/१३.०१.००/९५-९६	२९-०९-१९९५	ठेवीवरील व्याज दर
६९.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.ड पीआयआर.१७/१३.०१.००/९ ४-९५.	०६-०५-१९९५	ठेवीवरील व्याज दर
७०.	युबीडी.क्र.डीएस.(पीसीबी) डीआयआर.१३(१३.०१.००) / ९४/९५	१७-०४-१९९५	ठेवीवरील व्याज दर
७१.	युबीडी.क्र.डीएस. सीआयआर.पीसीबी.५०(१३ .०१.००)/ ९४-९५	१७-०४-१९९५	ठेवीवरील व्याज दर
७२.	युबीडी.क्र.डीएस.(पीसीबी.) पीआयआर..१०(१३.०१.००) /९४-९५	०९-०२-१९९५	ठेवीवरील व्याज दर
७३.	युबीडी.क्र.डीएस.सीआयआ र.पीसीबी.४२(१३.०१.००)/ ९४-९५	०९-०२-१९९५	ठेवीवरील व्याज दर
७४.	युबीडी.क्र.डीएस.सीआयआ र.पीसीबी. ४०/१३.०१.००/९४-९५.	०४-०२-१९९५	ठेवीवरील व्याज दर
७५.	युबीडी.डीएस.सीआयआर.८ पीसीबी २६/१३.०१.००/९४- ९५	२६-१०-१९९४	ठेवीवरील व्याजदर ठेवीवर कर्ज देताना ठेवण्याचा फरक (मार्जिन)
७६.	युबीडी.डीएस.पीसीबी.डीआ यआर.७/१३.०१.००/९४-९५	२६-१०-१९९४	ठेवीवरील व्याज दर
७७.	युबीडी.क्र.डीएस. सीआयआर.(पीसीबी) २१/(१३.०१.००)/९४-९५	१७-१०-१९९४	ठेवीवरील व्याज दर
७८.	युबीडी.क्र.डीएस. सीआयआर.पीसीबी.२२/(१ ३.०१.००)/ ९४-९५	१७-१०-१९९४	अनिवासी (बाहय) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
७९.	युबीडी.क्र.(पीसीबी)डीआय आर..४/(१३.०१.००)/९४-	१७-१०-१९९४	ठेवीवरील व्याज दर



	९५		
८०.	युबीडी.क्र.डीएस.(पीसीबी) डीआयआर. ५/(१३.०१.००)/ ९४-९५	१७-१०-१९९४	ठेवीवरील व्याज दर
८१.	युबीडी.डीएस. सीआयआर.एडी/१३.०२.०० /९४-९५	०७-०७-१९९४	ठेवीवरील व्याज दर
८२.	युबीडी.डीएस.पीसीबी. डीआयआर.१/१३.०१.००/९ ४-९५	०५-०७-१९९४	ठेवीवरील व्याज दर
८३.	युबीडी.क्र.पीसीबी.( सीआयआर).८३/१३०१.०० /९३-९४	१६-०६-१९९४	मुदत ठेवीवरील व्याजदर - मुदत पूर्ण होण्याआधी ठेव काढून घेणे
८४.	युबीडी.क्र.(पीसीबी)सीआय आर.७०/(१३.०१.००)/९३- ९४	१४-०५-१९९४	मुदत ठेवीवरील व्याज
८५.	युबीडी.क्र.(पीसीबी)डीआय आर.३/(१३.०१.००)/९३- ९४	१४-०५-१९९४	अनिवासर (बाहय) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.खाते)
८६.	युबीडी.क्र.(पीसीबी)सीआय आर.५८/१३.०१.००/९३- ९४	१६-०२-१९९४	मुदत ठेवीवरील व्याजदर - मुदत पूर्ण होण्याआधी ठेव काढून घेणे
८७.	युबीडी.क्र.(पीसीबी)सीआय आर.५४/१३.०१.००/९३- ९४	०८-०२-१९९४	किमान मुदत पूर्ण होण्याआधी मुदतपूर्ण ठेव काढून घेणे. ठेवीवरील अग्रीम उचलवर व्याज
८८.	युबीडी.क्र.(पीसीबी)डीएस. २४/(१३.०१.००)/९३-९४	११-१०-१९९३	ठेवीवरील व्याज दर
८९.	युबीडी.क्र.(पीसीबी)डीएस. २५/(१३.०१.००)/९३-९४	११-१०-१९९३	ठेवीवरील व्याज दर
९०.	युबीडी.क्र.(पीसीबी)१५/ डीएस(१३.०१.००)९३/९४	०१-०९-१९९३	ठेवीवरील व्याज दर
९१.	युबीडी.क्र.(पीसीबी)डीएस. १६/(१३.०१.००)/९३-९४	०१-०९-१९९३	ठेवीवरील व्याज दर
९२.	युबीडी.क्र.(पीसीबी)९/(१३. ०१.००)/९३-९४	०४-०८-१९९३	४६ दिवसांची मुदत ठेव मुदत पूर्ण होण्याआधी काढून घेणे - त्यावरील व्याज
९३.	युबीडी.क्र.(पीसीबी)९१/डी एस (१३.०१.००)९२-९३	२३-०६-१९९३	ठेवीवरील व्याज दर

९४.	युबीडी.क्र.(पीसीबी)९२/डी सी.वी.१(बी) ९२-९३	२३-०६-१९९३	ठेवीवरील व्याज दर
९५.	युबीडी.(पीसीबी) ७८/ डीसी.वी.१(बी)/९२-९३	२६-०५-१९९३	मुदत ठेव मुदत पूर्ण होण्याआधी काढून घेणे त्यावरील व्याज
९६.	युबीडी.(पीसीबी) ६८/डीसी.वी. १(बी)/९२- ९३	१५-०५-१९९३	मुदत ठेवीवरील व्याज
९७.	युबीडी.(पीसीबी) ६९/ डीसी.वी. १(बी)/९२-९३	१५-०५-१९९३	दीर्घ मुदतीसाठी ठेव स्वीकारणे त्यावरील व्याज दर
९८.	युबीडी.क्र.(पीसीबी)५६ए डीसी.वी.१(बी)/९२-९३	०७-०४-१९९३	ठेवीवरील व्याज दर
९९.	युबीडी.क्र.(पीसीबी)५७/ डीसी.वी.१(बी)/९२-९३	०७-०४-१९९३	अनिवासी (बाहय) रूपयामध्ये घेतलेल्या ठेवीवरील (एन.आर.ई.) व्याज दर
१००.	युबीडी.क्र.(एसयुसी) १०४/ डीसी.वी.१(बी)/९२- ९३	१३-०३-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१०१.	युबीडी.क्र.(पीसीबी)५०/ डीसी.वी.१(बी)/९२-९३	२७-०२-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१०२.	युबीडी.क्र.(पीसीबी)५१/ डीसी.वी.१(बी)/९२-९३	२७-०२-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१०३.	युबीडी.(डीसी) ३६/वी. १/९२-९३ २८	२८-०१-१९९३	ठेवीवरील व्याज बाबत निर्देश भेट किती किमतीची याबाबतची परवानगी
१०४.	युबीडी.क्र.(पीसीबी)२४/ डीसी.वी.१/९२-९३	०८-१०-१९९२	ठेवीवरील व्याज दर
१०५.	युबीडी.क्र.(पीसीबी)२३/ डीसी.वी.१/९२-९३	०८-१०-१९९२	परकीय चलन अनिवासी खाते, व अनिवासी (बाहय) रूपया खाते सोडून इतर ठेवी
१०६.	युबीडी. (पीसीबी)१५/डीसी.वी.१- ९२/९३	१८-०९-१९९२	४६ दिवसांची मुदत ठेव मुदत पूर्ण होण्याआधी काढून घेणे - त्यावरील व्याज
१०७.	युबीडी(युएफ) १/ डीसी.(वी.१)-९२/९३	२४-०७-१९९२	दिनांक २४.४.१९९२ पासून बचत ठेवीवरील व्याज दर ५% पासून ६% पर्यंत वाढवणे

१०८.	युबीडी.क्र.(पीसीबी)७०/डी सी.वी.१-९१/९२	२३-०४-१९९२	ठेवीवरील व्याज दर
१०९.	युबीडी.पीसीबी.७१/ डीसी.वी.१-९१/९२	२३-०४-१९९२	ठेवीवरील व्याज दर
११०.	युबीडी.क्र.पीसीबी.६४/डीर पी.वी.१.९१/९२	२१-०४-१९९२	ठेवीवरील व्याज दर
१११.	युबीडी.क्र.पीसीबी.६५/ डीसी.वी.९१/९२	२१-०४-१९९२	ठेवीवरील व्याज दर
११२.	युबीडी.(एसयुसी) ४८/ डीसी/वी.१(बी)-९१/९२	३०-११-१९९१	ठेवीवरील व्याज दर
११३.	युबीडी. (पीसीबी)२४/ डीसी.वी-१-९१/९२	०८-१०-१९९१	ठेवीवरील व्याज दर
११४.	युबीडी. (पीसीबी)२५/डीसी.वी-१- ९१/९२	०८-१०-१९९१	ठेवीवरील व्याज दर
११५.	युबीडी. (पीसीबी)१९/ डीसी.वी-१-९१/९२	२०-०९-१९९१	ठेवीवरील व्याज दर
११६.	युबीडी. (पीसीबी)२०/ डीसी.वी-१९१/९२	२०-०९-१९९१	ठेवीवरील व्याज दर बचत खाते उघडणे
११७.	युबीडी.क्र.(आरओ) ६/डीसी(वी.१) ९१/९२	१७-०९-१९९१	ठेवीवरील व्याज दर मुदत ठेवीवर व्याज देणे
११८.	युबीडी. (पीसीबी)१. डीसी.वी.१-९१/९२	२२-०७-१९९१	ठेवीवरील व्याज दर
११९.	युबीडी. (पीसीबी)२/ डीसी.वी-१-९१/९२	२२-०७-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१२०.	युबीडी. पीसीबी.७६/ डीसी-वी-१-९०/९१	२६-०४-१९९१	ठेवीवरील व्याज दर मुदत ठेव मुदतपूर्ण होण्याआधी काढून घेण्याची पद्धत व व्याजाच्या हिशेबाची पद्धत
१२१.	युबीडी.क्र.(पीसीबी)६४/ डीसी-वी-१-९०/९१	१२-०४-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१२२.	युबीडी.क्र.(पीसीबी)६५/ डीसी-वी-१-९०/९१	१२-०४-१९९१	ठेवीवरील व्याज दर

१२३.	युबीडी.क्र.(पीसीबी)६७/डी सी(वी.१)९०/९१	१२-०४-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१२४.	युबीडी.क्र.(पीसीबी)६८// डीसी-वी-१-९०/९१	१२-०४-१९९१	अनिवासी (बाहय) रूपयात ठेवलेल्या ठेवीवर (एन.आर.ई.) व्याज दर
१२५.	युबीडी.क्र.(पीसीबी)४४/ डीसी(वी.१)९०/९१		ठेवीवरील व्याज दर
१२६.	युबीडी.(पीसीबी)३४/डीसी. वी-१-९०/९१	१६-०१-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१२७.	युबीडी.डीसी२९/वी.१- ९०/९१	०८-१२-१९९०	मुदत ठेव बंद केल्यास/मुदत पूर्ण होण्याआधी काढून घेतल्यास दंडात्मक व्याज दराचा हिशेब करण्याची पद्धत
१२८.	युबीडी.क्र.(पीसीबी)२६/ डीसी(वी.१)-९०/९१	३०-११-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१२९.	युबीडी.क्र.(पीसीबी)२०/ डीसी(वी.१)-९०/९१	१५-१०-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१३०.	युबीडी.(पीसीबी)१४/ डीसी.वी १-९०/९१	०९-१०-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१३१.	युबीडी.(पीसीबी).१५/ डीसी-वी -१-९०/९१	०९-१०-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१३२.	युबीडी.(पीसीबी)८/ डीसी.वी १-९०/९१	०७-०९-१९९०	ठेवीवरील व्याज दराबद्दलचे आदेश
१३३.	युबीडी.(पीसीबी)१६.९/ डीसी-वी -१-९०/९१	०७-०९-१९९०	मयत खातेदाराच्या ठेवीवर व्याज देणे
१३४.	युबीडी.क्र.पीसीबी३२/ डीसी.वी १(बी)-८९/९०	३०-०४-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१३५.	युबीडी.(युसीबी)२३/डीसी( वी.१)-८९/९०	१२-०४-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१३६.	युबीडी.(युसीबी)२४/डीसी( वी.१)-८९/९०	१२-०४-१९९०	अनिवासी (बाहय) रूपयो खात्यातील ठेवीवरील व्याज दर

१३७.	युबीडी.क्र.पीसीबी १६/डीसी.वी -१(बी)- ८९/९०	०५-०३-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१३८.	युबीडी.डीसी.४९/वी. १- ८९/९०	१३-१२-१९८९	पुनरावर्ती खाती बंद केल्यास/मुदत पूर्ण होण्याआधी काढून घेतल्यास व्याजाच्या हिशेबाची पद्धत व न दिलेल्या हप्त्यावबद्दल दंडात्मक व्याज
१३९.	युबीडी.क्र.डीसी.३१/वी.१- ८९/९०	०९-१०-१९८९	ठेवीवरील व्याज दर
१४०.	युबीडी.क्र.डीसी.३२/वी.१- ८९/९०	०९-१०-१९८९	ठेवीवरील व्याज दर
१४१.	युबीडी.क्र.डीसी.९/वी.१.८ ९/९०	३१-०७-१९८९	मुदत ठेवीवरील व्याज - ठेवीवर व्याज देणे
१४२.	युबीडी.क्र.डीसी.१०१/वी.१ -८८/८९	२७-०३-१९८९	ठेवीवरील व्याज दर
१४३.	युबीडी.क्र.डीसी.१०२/वी.१ /८८-८९	२७-०३-१९८९	ठेवीवरील व्याज दर
१४४.	युबीडी.क्र.डीसी.१२/वी.१(ब पी)-८८/८९	३०-०७-१९८८	ठेवीवरील व्याज दराबद्दलचे आदेश
१४५.	युबीडी.क्र.डीसी.१०४/वी- १/८७-८८	०२-०४-१९८८	ठेवीवरील व्याज दर
१४६.	युबीडी.डीसी.१०५/वी.१- ८७/८८	०२-०४-१९८८	ठेवीवरील व्याज दर
१४७.	युबीडी.क्र.(डीसी) ६३/वी.१-८६/८७	१९-११-१९८७	बचत खात्यावर व्याज देणे
१४८.	युबीडी.क्र.डीसी.६०/वी.१.८ ७/८८	१३-११-१९८७	ठेवीवरील व्याज दर - मुदतपूर्ण झाल्यावरील घेतलेल्या ठेवीवरील व्याजाचे दर
१४९.	युबीडी.(डीसी)४६/वी.१- ८७/८८	१०-१०-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१५०.	युबीडी.डीसी.क्र. ७/वी.१.८७/८८	०६-०७-१९८७	ठेवीवरील व्याज दर

१५१.	युबीडी.डीसी.८/वी.१- ८७/८८	०६-०७-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१५२.	युबीडी.डीसी.१०२/वी.१- ८६/८७	२५-०६-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१५३.	युबीडी.डीसी.१०३/वी.१.८ ६/८७	२५-०६-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१५४.	युबीडी.क्र.(डीसी)६८.वी.१ .८६/८७	०१-०४-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१५५.	युबीडी.क्र.डीसी ६०/वी.१- ८६/८७	३१-०३-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१५६.	युबीडी.क्र.(डीसी)६१/वी.१ ८६/८७	३१-०३-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१५७.	युबीडी(डीसी)५७/वी.१- ८५/८६	१९-११-१९८५	ठेवीवरील कर्जासाठी ठेवण्याचा फरक व व्याज दर
१५८.	युबीडी.क्र.(डीसी)५६/वी.१ /८५-८६	१९-११-१९८५	शासकीय खाती/अर्धशासकीय खाते/स्थानिक संस्था व काही संस्थांच्या बचत खात्यावर व्याज देणे
१५९.	युबीडी.क्र.(डीसी)३६/वी.१ -८५/८६	०९-१०-१९८५	ठेवीवरील व्याज दर
१६०.	युबीडी.डीसी.२१/वी.६- ८५/८६	०२-०९-१९८५	ठेवीवरील व्याज दराबद्दलचे आदेश
१६१.	युबीडी(डीसी)३४०८/वी.१- ८४/८५	२५-०५-१९८५	रूपयामधील अनिवासी खाती
१६२.	युबीडी(डीसी)३४१३/वी.१- ८४/८५	२५-०५-१९८५	ठेवीवरील व्याज दर
१६३.	युबीडी(डीसी)३४१५/वी.१- ८४/८५	२५-०५-१९८५	ठेवीवरील व्याज दर - दहा वर्षा पेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारणे
१६४.	युबीडी(डीसी)३४१४/वी.१- ८४/८५	२४-०५-१९८५	ठेवीवरील व्याज दर

१६५.	युबीडी(डीसी)३१६०/वी.१-८४/८५	०६-०४-१९८५	ठेवीवरील व्याज दर
१६६.	युबीडी(डीसी)३१६१/वी.१-८४/८५	०६-०४-१९८५	ठेवीवरील व्याज दर
१६७.	युबीडी.आय आणि एल. १७०७/जे.१-८४/८५	२३-०२-१९८५	ठेवी पुनः गुंतवण्याच्या योजनेखाली स्वीकारलेल्या ठेवीवर व्याज देणे
१६८.	युबीडी(डीसी)८९०/वी.१-८४/८५	०९-०१-१९८५	मयत ठेवीदारांच्या खात्यात असलेल्या रकमेवर बचत खात्याच्या दराने व्याज देणे.
१६९.	डीबीओडी.युबीडी(डीसी) १२८/वी.१-८३/८४	२२-०७-१९८३	ठेवीवरील व्याज दर
१७०.	डीबीओडी.युबीडी(डीसी) १०५५/वी.१-८२/८३	०४-०२-१९८३	ठेवीवरील व्याज दर
१७१.	डीबीओडी.युबीडी(डीसी) ४६४/वी.१-८२/३	२६-१०-१९८२	ठेवीवरील व्याज दर
१७२.	डीबीओडी.युबीडी(डीसी) ४६५/वी.१-८२/३	२६-१०-१९८२	ठेवीवरील व्याज दर
१७३.	एसीडी.आयडी.(डीसी). ३८/वी.१-८२/८३	०९-०७-१९८२	ठेवीवर व्याज देण्याच्या बाबतचे आदेशाचे उल्लंघन
१७४.	एसीडी.आयडी.(डीसी). २६९२/वी.१-८१/८२	०३-०६-१९८२	नगर परिषदा, राज्य गृहनिर्माण मंडळ यासारख्या सार्वजनिक उद्योगात गुंतवलेल्या काही संघटनांच्या बचत खात्यावर देय व्याज
१७५.	एसीडी.आयडी.(डीसी). १८८२/वी.१-८१/८२	०१-०३-१९८२	ठेवीवरील व्याज दर
१७६.	एसीडी.आयडी.(डीसी). १८८३/वी.१-८१/८२	०१-०३-१९८२	ठेवीवरील व्याज दर
१७७.	एसीडी.आयडी.(डीसी). १२४९/वी.१-८१/८२	२१-१२-१९८१	ठेवीवरील व्याज दर
१७८.	एसीडी.आयडी.(डीसी). १२५१/वी.१-८१/८२	२१-१२-१९८१	ठेवीवरील व्याज दर

१७९.	एसीडी.आयडी.(डीसी). ३६७/वी.१-८१/८२	१३-०८-१९८१	ठेवीवर व्याज देणे मुदतीपूर्वी ठेवीचे नूतनीकरण करणे
१८०.	एसीडी.आयडी.(डीसी). ३६९/वी.१-८१/८२	१३-०८-१९८१	ठेवीवरील व्याज दर
१८१.	एसीडी.आयडी.(डीसी). २५६/वी.१-८१/८२	२२-०७-१९८१	ठेवीवर व्याज देणे. मुदतीपूर्वी ठेव काढून घेणे
१८२.	एसीडी.आयडी.(डीसी). २१३३/वी.१-८०/८१	०२-०३-१९८१	ठेवीवरील व्याज दर
१८३.	एसीडी.आयडी.(डीसी). २१३२/वी.१-८०/८१	०२-०३-१९८१	ठेवीवरील व्याज दर
१८४.	एसीडी.आयडी.(डीसी). २९६१/वी.१-७९/८०	१६-०५-१९८०	ठेवीवरील व्याजाबाबतचे आदेश
१८५.	एसीडी.आयडी.(डीसी). ७९१/वी.१-७९/८०	१४-०९-१९७९	ठेवीवरील व्याज दर
१८६. १८६.	एसीडी.आयडी.(डीसी). ७९०/वी.१-७९/८०	१३-०९-१९७९	ठेवीवरील व्याज दर
१८७.	एसीडी.आयडी.(डीसी). ३१६७/वी.१-७८/९	१९-०२-१९७९	ठेवीवरील व्याज दर
१८८.	एसीडी.आयडी.(डीसी). १२५९/वी.१-७८/९	२०-११-१९७८	आयकर कायद्यांच्या कलम ५४ ई च्या अंतर्गत घोषणेमध्ये अंतर्भूत झालेल्या ठेवीवरील व्याजदर
१८९.	एसीडी.आयडी.(डीसी). ५८४/वी.१-७८/९	२३-०८-१९७८	ठेवीवरील व्याज दर

१९०.	एसीडी.आयडी.(डीसी). ५८५/वी.१-७८/९	२३-०८-१९७८	ठेवीवरील व्याज दर
१९१.	एसीडी.आयडी.(डीसी). ९२६४/वी.१-७७/८	०२-०६-१९७८	ठेवीवरील व्याज दर ठेवीवर दरमहा व्याज देणे

१९२.	एसीडी.आयडी.(डीसी). ८८६६/वी.१-७७/८	१०-०५-१९७८	ठेवीवरील व्याज दराबाबत आदेश
------	-----------------------------------	------------	-----------------------------



१९३.	एसीडी.आयडी.(डीसी). ६९७५/वी.१-७७/८	०७-०३-१९७८	ठेवीवरील व्याज दर
१९४.	एसीडी.आयडी.(डीसी). ६९७६१/वी.१-७७/८	०७-०३-१९७८	ठेवीवरील व्याज दर
१९५.	एसीडी.आयडी.(डीसी). ६८७०/वी.१-७७/८	०१-०३-१९७८	ठेवीवरील व्याज दर
१९६.	एसीडी.आयडी.(डीसी). ६८७१/वी.१-७७/८	०१-०३-१९७८	ठेवीवरील व्याज दर
१९७.	एसीडी.आयडी.२७१७/वी.१-७७/८	२१-०९-१९७७	ठेवीवरील व्याज दर
१९८.	एसीडी.आयडी.२७१८/वी.१-७७/८	२१-०९-१९७७	ठेवीवरील व्याज दर
१९९.	एसीडी.आयडी.१०९२/वी.१-७७/८	३०-०७-१९७७	मुदतपूर्ण झालेल्या ठेवीवरील व्याजदर
२००.	एसीडी.आयडी.११४३८/वी.१-७६/७	२०-०६-१९७७	ठेवीवरील व्याज दर
२०१.	एसीडी.आयडी.१०८४४/वी.१-७६/७	३१-०५-१९७७	ठेवीवरील व्याज दर
२०२.	एसीडी.आयडी.१०८४५/वी.१-७६-७	३१-०५-१९७७	ठेवीवरील व्याज दर
२०३.	एसीडी.आयडी.३६७७/वी.१-७६/७	०१-११-१९७६	जनता अपघातबिमा पॉलीसीला जोडलेल्या ठेवीवरील व्याज दर
२०४.	एसीडी.आयडी.१२५०४/जे.३२-७५/६	२१-०६-१९७६	ठेवीवरील व्याज दर
२०५.	एसीडी.आयडी.१२५०५/जे.३२-७५/६	२१-०६-१९७६	ठेवीवरील व्याज दर
२०६.	एसीडी.आयडी.८२१७/जे.३२-७५/६	३१-०१-१९७६	ठेवीवरील व्याज दर मुदतीपूर्वी ठेव काढून घेणे

२०७.	एसीडी.आयडी.५२५७/जे.३२-७५/६	२४-११-१९७५	ठेवीवरील व्याज दर ठेवी गोळा करण्यासाठीच्या योजना
२०८.	एसीडी.आयडी.४३००/जे.३२-७४/५	१२-०२-१९७५	ठेवीवरील व्याज दर
२०९.	एसीडी.आयडी.४३०१/जे.३२-७४/५	१२-०२-१९७५	ठेवीवरील व्याज दर
२१०.	एसीडी.आयडी.४१४१/जे.३२-७४/५	३१-०१-१९७५	ठेवीवरील व्याज दर
२११.	एसीडी.आयडी.४१४२/जे.३२-७४-५	३१-०१-१९७५	ठेवीवरील व्याज दर
२१२.	एसीडी.आयडी.३९८६/जे.३२-७४/५	२०-०१-१९७५	ठेवीवरील व्याज दर
२१३.	एसीडी.आयडी.२९१८/जे.३२-७४/५	२२-११-१९७४	ठेवीवरील व्याज दर
२१४.	एसीडी.आयडी.२९१९/जे.३२-७४/५	२२-११-१९७४	ठेवीवरील व्याज दर
२१५.	एसीडी.आयडी.९३५/जे.३२/७४-५	१६-०८-१९७४	ठेवीवरील व्याज दर
२१६.	एसीडी.आयडी.९३६/जे.३२/७-४५	१६-०८-१९७४	ठेवीवरील व्याज दर